



जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, बुलडाणा



ई-मेल- dpiu.buldhana@gmail.com

जा. क्र./ना.दे.कृ.सं.प्र./का.दा.नो/Q/२०२१

दिनांक - ११.०५.२०२१

कारणे दाखवा नोटीस

प्रती,

उपविभागीय कृषि अधिकारी
खामगाव

विषय: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे अंमलबजावणी मध्ये अक्षय्य दुर्लक्ष करणेबाबत..

संदर्भ: १. या कार्यालयाचे ज्ञापन क्रमांक ४७६३ दिनांक ०५.११.२०१९

२. या कार्यालयाची कारणे दाखवा नोटीस क्रमांक ६१११ दिनांक ३०.११.२०१९

३. या कार्यालयाची कारणे दाखवा नोटीस क्रमांक ११५४ दिनांक ०५.०३.२०२०

४. या कार्यालयाची कारणे दाखवा नोटीस क्रमांक ६४ दिनांक ०६.०१.२०२१

५. मा. मंत्री कृषि यांचे अध्यक्षतेखालील आढावा सभा दिनांक २९.०८.२०२०

६. आपले उपविभागाचे प्रगतीबाबतीत प्रत्येक तालुक्याच्या घेतलेल्या किमान ३ सभा

७. दिनांक ०१.०५.२०२१ चे गोपनीय ज्ञापन

८. मा. मंत्री, कृषि यांचे अध्यक्षतेखालील अमरावती विभाग खरीप आढावा सभा दिनांक १०.०५.२०२१

९. आपणांस वेळोवेळी दूरध्वनीवरून, व्हाटसअप संदेश आणि इमेल द्वारे दिलेले निर्देश.

वरील संदर्भीय विषयाचे अनुषंगाने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे नोडल अधिकारी म्हणून उपविभागीय कृषि अधिकारी यांना प्रकल्पाने जबाबदारी दिलेली आहे. क्षेत्रीय स्तरावर प्रकल्पाची अंमलबजावणी आणि संनियंत्रण करणे हे संबंधित उपविभागीय कृषि अधिकारी यांचे आद्य कर्तव्य आहे. प्रकल्पामध्ये खामगाव उपविभागातील २५३ गावांचा समावेश असून जिल्ह्यातील सर्वात जास्त गावे आपले उपविभागात असल्याने आपले उपविभागाचे प्रगतीवरच जिल्ह्याची प्रगती अवलंबून आहे, या सगळ्याची आपणास जाणीव आहे. संदर्भीय पत्रान्वये, सभामधून, दूरध्वनीद्वारे आणि कारणे दाखवा नोटीस द्वारे आपणास याबाबत वेळोवेळी स्मरण करून दिलेले आहे. तथापि खालील अहवालावरून आणि प्रकरणावरून आपले कामामध्ये कसलीही प्रगती झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. यावरून आपण शासनाचे महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे जाणीवपूर्वक अक्षय्य दुर्लक्ष करीत आहात अशी धारणा तयार झाली आहे.

आज दिनांक ११.०५.२०२१ रोजीचे अहवालावरून आपले उपविभागातील ९८० प्रकरणे डेस्क २ वर, १५३ प्रकरणे डेस्क ३ वर, ६०१ प्रकरणे डेस्क ४ वर, १९ प्रकरणे डेस्क ५ आणि आपणा हाताळत असलेल्या डेस्क ६ वर ५४७ प्रकरणे प्रलंबित आहेत. सदर प्रकरणे गेल्या दोन महिन्यापासून प्रलंबित असल्याचे शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून निदर्शनास येत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात सूक्ष्म सिंचन संच, फळबाग लागवड आणि कृषि यांत्रिकीरण या घटकांचे प्रकरणे आहेत. वरील सर्व घटकांची शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उभारणी करून आणि अनुदान मागणी करून बराच कालावधी उलटून गेला आहे. सदर घटकांचे अनुदान विहित कालावधीत प्राप्त होईल आणि प्राप्त अनुदान शेतीच्या इतर कामांमध्ये वापरता येईल या दृष्टीने शेतकऱ्यांनी घटकांची उभारणी केलेली आहे. परंतु आपल्या दसर दिरंगाईमुळे संबंधित लाभार्थी अनुदानापासून वंचित राहत आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना नाहकाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत

संबंधित शेतकऱ्यांनी विचारणा केली असता आपण त्यांनाच दम देऊन माघारी पाठवीत आहात अशी माहिती प्राप्त झाली आहे. प्रातिनिधिक स्वरूपात खालील काही प्रकरणे नमूद केली जात आहेत.

- श्री शिवहरी समाधान महाले रा. कुंबेफळ यांचे ठिबक संचाचे प्रकरण १३.०३.२०२१ पासून डेस्क ०७.०४.२०२१ पर्यंत लेखाधिकारी यांचेकडे आणि दिनांक ०६.०४.२०२१ ते आजपर्यंत आपले डेस्क ६ वर प्रलंबित आहे. संबंधित शेतकरी यांनी याबाबत विचारणा केली असता आपण त्यांना चुकीची वागणूक दिल्याची तक्रार केली आहे.
- मौजे मुरंबा येथील कृषी ताई यांना एक वर्षापासून मानधन दिलेले नसून याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे.
- मौजे नागापूर तालुका खामगाव येथील श्री उमेश मधुकर लोखंडकार यांचे शेडनेटचे प्रकरण दोन महिन्यांपासून प्रलंबित असून अद्याप अनुदान मागणीसाठी सादर केलेले नाही.
- संबंधित शेतकऱ्यांनी आपले अर्जाचे सद्यस्थिती अथवा अनुदान बाबत विचारणा केली असता आपण समर्पक उत्तरे देत नसून माझी तक्रार वाटेल तिथे करा अश्या शब्दांमध्ये उत्तरे देत असल्याचे धक्कादायकरित्या समोर आले आहे.

वरील सर्व प्रकरणामधून आपण प्रकल्पाचे कामकाज करण्यामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असून काम न करण्याकडेच आपला कल दिसून येतो आहे. हि अत्यंत गंभीर बाब असून याबाबत या नोटीशीद्वारे आपणास पुढीलप्रमाणे विचारणा करण्यात येत आहे. सर्व एकंदर परिस्थितीचा विचार करता आपण प्रकल्पाचे कामकाज पूर्ण करणेसाठी सक्षम नाही का.? जिल्ह्यातील गावांच्या संख्येच्या तुलनेत ६०% गावे आपले उपविभागात असूनही आपल्या उपविभागाचा खर्च इतर दोन उपविभागापेक्षाही कमी का आहे.? याबाबत आपणास संदर्भान्वये निर्देश देऊनही आपण वरिष्ठांच्या आदेशांना अद्याप गांभीर्याने का घेतले नाही.? संदर्भ क्र. ५ अन्वये मा. कृषी मंत्री महोदयांनी स्वतः सभा घेऊन सक्त निर्देश देऊनही आपली प्रगती का झाली नाही.? या अनुषंगाने आपणावर प्रशासकीय कार्यवाही का करण्यात येत नये.? आदी बाबींचा खुलासा दिनांक १५.०५.२०२१ रोजी सायंकाळी ०६.०० पूर्वी सादर करावा. विहित मर्यादित खुलासा प्राप्त न झाल्यास अथवा असंधानकारक खुलासा असल्यास आपणाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम क्र. ८ अन्वये कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, याची आपणास गांभीर्याने जाणीव करून देण्यात येत आहे.



(न. म. नाईक)

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

बुलडाणा

प्रतिलिपी: १. मा. प्रकल्प संचालक, ना.दे .कृ.सं.प्र. मुंबई यांना माहितीस सविनय सादर.

२. मा. विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग अमरावती यांना माहितीस सविनय सादर.



(न. म. नाईक)

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

बुलडाणा